

आदिवासी उपयोजनेअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या अतिरिक्त १३२३ अंगणवाडयांगधील अंगणवाडी कर्मचारी, मदतनीस व मिनी अंगणवाडी कार्यकर्ता या मानधनी कर्मचा-यांना सन २००६-०७ या वित्तीय वर्षासाठी विशेष बाब म्हणून भाऊबीज भेट देण्याबाबत

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र. मववि-२००६/प्र.क्र.१९९/का.८
मंत्रालय विस्तार, मंबई-४०० ०३२
दिनांक १ डिसेंबर, २००६

- वाचा : १) महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. मववि-२००६/प्र.क्र.२६/का.८, दिनांक २८ फेब्रुवारी, २००६
- २) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. बीयुडी-२००६/प्र.क्र.१३/का.७, दिनांक १८ मे, २००६

शासन निर्णय : राज्य शासनामार्फत अतिसंवेदनशील आदिवासी भागामध्ये सुरु करण्यात आलेल्या १३२३ अंगणवाडयांगधील कार्यरत असलेल्या अंगणवाडी कार्यकर्ता, मदतनीस व मिनी अंगणवाडी कार्यकर्ता या मानधनी कर्मचा-यांना सन २००६-०७ या वित्तीय वर्षासाठी "विशेष बाब म्हणून प्रत्येकी रुपये ५००/- भाऊबीज भेट" देण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

२. सन २००६-०७ या वर्षामध्ये ज्या १३२३ अंगणवाडी कर्मचा-यांना भाऊबीज भेट देण्यात आलेली नाही त्यासाठी सन २००६-०७ या आर्थिक वर्षात रुपये १३,२३,०००/- (रुपये तेरा लाख तेवीस हजार फक्त) इतका निधी आयुक्त, एकात्मिक बालविकास सेवा योजना, कोकण भवन यांना या शासन निर्णयान्वये उपलब्ध करून देण्यात येत आहे.

३. यावरील खर्च रुपये १३,२३,००० (रुपये तेरा लाख तेवीस हजार फक्त) खाली नमूद केलेल्या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

मागणी क्रमांक : टी-५,

मुख्य लेखाशिर्ष २२३६-पोषण आहार

पंचवार्षिक योजनातर्गत योजना

जनजाती क्षेत्र / क्षेत्राबाहेरील उपयोजना-०२

पोषण अन्न व पेये वितरण-१०१-

विशेष पोषण आहार कार्यक्रम (०१)

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम ११६१ च्या कलम १२३ व २६१ अन्वये जिल्हा

परिषदाना सहाय्यक अनुदान

४१- सहाय्यक अनुदान (००१)(०१)


राज्य योजनातर्गत योजना (२२३६ ०१९(५)

४. सदर निधी आयुक्त, एकात्मिक बालविकारा सेवा योजना, कोकण भवन यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत असून सदर तरतूद रोखीने अदा करण्यासाठी गुप्त करण्यात येत आहे. शाऊबीज शेट संदर्भात प्रत्यक्ष करण्यात आलेल्या खर्चाचा जिल्हानिहाय एकत्रित तपशील आयुक्त, एकात्मिक बालविकास सेवा योजना, कोकण भवन नवी मुंबई यांनी शासनास सादर करावा.

५. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अगोपचारिक संदर्भ क्रमांक ७०६/२००६/व्यय-६, दिनांक १७.११.२००६ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक २००६१२०११४०९४८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(अ. मा. आनंद)
कार्यासन अधिकारी

प्रति.

सचिव, महिला व बालविकास विभाग, मंत्रालय, मुंबई
आयुक्त, एकात्मिक बालविकास सेवा योजना, कोकण भवन, नवी मुंबई
आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे
आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर
प्रकल्प समन्वयक, राज्य व्यवस्थापन कक्ष, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प-३, रायगड
भवन, नवी मुंबई
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे / नाशिक / रायगड / नंदूरबार/अमरावती/
यवतमाळ/चंद्रपूर / गडचिरोली
मा. मंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव
मा.मंत्री (महिला व बालविकास) यांचे खाजगी सचिव
मा. राज्यमंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव
राज्यमंत्री (महिला व बालविकास) यांचे खाजगी सचिव
सर्व उप मुख्य कार्यकारी अधिकारी, (बाल कल्याण / ग्राम पंचायत)
जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे/नाशिक/रायगड/नंदूरबार/अमरावती/यवतमाळ/ चंद्रपूर / गडचिरोली
जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी, ठाणे /नाशिक/रायगड/नंदूरबार/ अमरावती/ यवतमाळ
चंद्रपूर / गडचिरोली
महालेखापाल, (लेखा परिक्षा) / (लेखा व अनुज्ञयता) महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर
मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, रायगड भवन, नवी मुंबई
उप लेखा निरीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती.
अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
संचालक, लेखा व कोषागार, मुंबई
सह संचालक, लेखा व कोषागार, सगणक कक्ष, नवीन प्रशासन भवन, मुंबई
वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
निवड नस्ती (ब.न.ट.), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई